

सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन



संकलित मूल्यमापन सत्र -१

नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – चौथी

विषय – मराठी

विद्यार्थ्यांचे नाव : हजेरी क्र :

शाळेचे नाव : तुकडी :

केंद्र : ता : जि : दिनांक : / / २०२०

प्रश्न क्रमांक	लेखी							तोंडी		एकूण	शिक्षक स्वाक्षरी
	१	२	३	४	५	६	७	८	९		
प्राप्त गुण											
कमाल गुण	५	५	५	३	२	५	५	५	५	४०	

प्र. १. शब्द ऐकून लिही .

(गुण ५)

- १)
- २)
- ३)
- ४)
- ५)
- ६)
- ७)
- ८)
- ९)

- १)
- २)
- ३)
- ४)
- ५)
- ६)
- ७)
- ८)
- ९)
- १०)

प्रश्न २. हा उतारा वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. जंगलाची , तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते. ते निर्भय असतात. जंगल ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात.

१) ठाणे जिल्ह्यात कोणते धरण आहे ? योग्य पर्यायाला गोल कर.

(गुण १)

अ) चांदोली धरण

ब) तानसा धरण

क) राधानगरी धरण

२) तानसा धरणाच्या परिसराचे वर्णन कर.

(गुण २)

३) ' जंगल ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळख. योग्य पर्यायाला गोल कर.

(गुण १)

अ) झुडपे ब) माळरान क) अरण्य ड) डोंगर

४) अभयारण्यात कोणकोणते प्राणी असतात ?

(गुण १)

प्र. ३. खालील जाहिरात वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

मोफत..! मोफत..! मोफत..!

विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी

 **अॅप्स धमाका** 

सर्व शैक्षणिक अॅप्स प्ले स्टोर वर उपलब्ध
मराठी व इंग्रजी कविता, ऑनलाईन टेस्ट व बरंच काही

आयोजक - गुरुमाऊली पब्लिकेशन

प्ले स्टोर वर सर्च करा - Pravin Dakare व सर्व अॅप्स डाऊनलोड करा.

१) वरील अॅप्स कोठे मिळणार आहेत ? योग्य पर्यायाला गोल कर.

(गुण १)

अ) गुरुमाऊली पब्लिकेशनवर ब) दुकानात क) बाजारात ड) प्ले स्टोरवर

२) या सर्व शैक्षणिक अॅप्सची किंमत किती आहे? योग्य पर्यायाला गोल कर.

(गुण १)

१)

१) मोफत २) १००० रुपये ३) खरेदीनुसार ४) माहितीनुसार

३) अॅप्स धमाका चे आयोजक कोण आहेत ?

(गुण १)

४) तुम्ही शाळेत कोणकोणती शैक्षणिक अॅप्स वापरता?

(गुण २)

प्र. ४. खालील प्रश्न दिलेल्या सुचनेनुसार सोडव.

खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेघ मारली आहे त्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द वापर व वाक्य पुन्हा लिही. वाक्याचा अर्थ बदलू नकोस.

अ) नारळाचे झाड उंच आहे.

(गुण १)

ब) खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर.

(गुण १)

डोळा लागणे :

क) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही.

(गुण १)

गोरख म्हणाला, तू काय करतोस

प्र. ५ अ) सिंहाची - गुहा : तसे कोळ्याचे - (योग्य पर्यायाला गोल कर.)

(गुण १)

१) वारूळ २) बीळ ३) घरटे ४) जाळे

ब) त्याने येताना पाच झाडे आणली . (वाक्यातील सर्वनाम ओळख .)

(गुण १)

१) पाच २) येताना ३) त्याने ४) आणली

प्र. ६. खालील चित्र बघ. काय दिसते त्याचे वर्णन तुझ्या शब्दात लिही.

(गुण ५)



प्र. ७. खाली एका गोष्टीची सुरवात व चित्र दिले आहे. त्यावरून गोष्ट पूर्ण कर. (गुण ५)

एके दिवशी शाळेचे वनभोजन जवळच्या परिसरात गेले होते. मुले लपाछपी खेळत होती. अचानक मुलांना एक मोठा साप दिसला. मुले घाबरली आणि



तोंडी प्रश्नपत्रिका

4 थी – मराठी

तोंडी प्रश्नाबाबत शिक्षकांसाठी सुचना (एकूण गुण : १०)

तोंडी प्रश्न ८) खालील उताऱ्याचे प्रकट वाचन करून घेणे. (गुण ५)

प्रश्नकर्त्याने देण्याची सुचना – मी तुला एक उतारा वाचायला देणार आहे. तो उतारा मोठ्या आवाजात वाच . मग मी काही प्रश्न विचारणार आहे. त्यांची उत्तरे तू सांग.

उतारा :

जगात वापरला जाणारा बहुतांश कागद झाडाच्या लगद्यापासून बनविलेला असतो. तो मिळविण्यासाठी झाडे तोडावी लागतात. कागदाच्या वापराचे प्रमाण कमी करून आपण झाडे वाचवू शकतो. आपण कागदाचा पुनर्वापर करून त्याची बचत करू शकतो. अनेकदा माणसांनी किंवा जनावरांनी छोटी झाडे किंवा रोपे पायदळी तुडविल्यामुळे त्यांना इजा होते किंवा ती नष्ट होतात. झाडे आपले खरे मित्र आहेत. त्यामुळे झाडांचे संगोपन करणे व वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

आता मुलाने वाचलेल्या उताऱ्यावर आधारित खालील प्रश्न विचारणे. (गुण ५)

तोंडी प्रश्न १) १) बहुतांश कागद कशापासून तयार होतो ? (१)

अ) माती ब) कापूस क) झाडाचा लगदा ड) पुड्डा

२) आपण झाडे कशी वाचवू शकतो ? (२)

कागदाच्या वापराचे प्रमाण कमी करून , वृक्षतोड थांबवून , वृक्षारोपण करून.

३) झाडांचे कोणकोणते उपयोग आहेत ? (२)

झाडांपासून आपल्याला फुले , फळे मिळतात. लाकूड मिळते. काही झाडे औषधी असतात. आपल्याला ऑक्सिजन देखील मिळतो.

लेखी प्रश्नाबाबत शिक्षकांसाठी सुचना

प्र. १) शब्द ऐकून लिही . (मुलांना खालील शब्द सांगावे)

१) बरकत	२) धाडसी	३) समुद्र	४) जेवण	५) भाग्यवान
६) कंटाळा	७) हैराण	८) आश्चर्य	९) हिरव्या	१०) राजपुत्र

 Subscribe

नवीन शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे खालील युट्युब चॅनल्स सबस्क्राईब करा.

प्रविण डाकरे : www.youtube.com/c/TechAidGuruji



जयदिप डाकरे : www.youtube.com/c/Gurumaulee